

PLATINUM.

Date: 15.05.2024

To,
Listing Department
National Stock Exchange of India Limited
("NSE")
Exchange Plaza, C-1 Block G, Bandra Kurla
Complex Bandra [E], Mumbai – 400051.
NSE Scrip Symbol: PLATIND
ISIN: INE0PT501018

To,
Listing Department
BSE Limited ("BSE")
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.
BSE Scrip Code: 544134
ISIN: INE0PT501018

Sub.: Newspaper advertisement pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Ma'am,

In compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (including any statutory modification(s), amendment(s) and re-enactment(s) thereof), we are hereby enclosing copies of Newspaper advertisement for Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and financial year ended on March 31, 2024, published today i.e. Wednesday, May 15, 2024 in following newspapers:

1. Financial Express (All edition) - English
2. Loksatta (Mumbai edition) – Marathi

You are requested to take the same on your records.

Thanking You,

Yours Faithfully,

For Platinum Industries Limited

Bhagyashree Mallawat
Digitally signed by
Bhagyashree
Mallawat
Date: 2024.05.15
11:21:14 +05'30'

Bhagyashree Mallawat
Company Secretary and Compliance Officer
M. No.: A51488

Enclosed: as above

PLATINUM INDUSTRIES LIMITED
(Formerly Known as PLATINUM INDUSTRIES PRIVATE LIMITED)
CIN: U24299MH2020PLC341637

Unit No. 841, Building No. 8, Solitaire Corporate Park, Chakala, Andheri (E), Mumbai-400093, Maharashtra
Tel: 022 49732818 / 022 28390688 / 97 / 98 Mail: info@platinumindustriesltd.com



DEPLOYMENT LIKELY FROM OCTOBER

Air India A350 may fly on Delhi-London route

Aircraft to be added on the US routes by early next year

ROHIT VAID
New Delhi, May 14

AIR INDIA PLANS to deploy its premium A350 aircraft on the Delhi-London route from October, sources told FE. This would be in addition to the 787 aircraft which currently fly on this route.

The A350 aircraft will be added on the US routes by early next year. The airline now has six A350s in its fleet. The A350 is a wide-body aircraft in the 300-410-seater category. Its new generation engines and use of light-weight materials considerably reduces fuel burn, operating costs, and carbon dioxide emissions compared to previous generation competitor aircraft.

The sources said that A350 flights will also be launched between Mumbai and Dubai from June 1. The bookings for the same opened last week.

When contacted, Air India did not comment on the development.

FLIGHT PLAN



Air India has six A350s in its fleet

787 Air India aircraft fly on Delhi-London route currently

The A350 flights will also be launched between Mumbai and Dubai from June 1

Deliveries of another 14 A350-900s and 20 A350-1000s over the next few years

IndiGo placed a firm order for 30 Airbus A350-900 aircraft

The A350-900 aircraft have 316 seats and come in a three-class cabin configuration

The airline had received the first of its 20 Airbus A350-900 aircraft, registered VT-JRA, on December 23, 2023.

In terms of features, the A350-900 aircraft come in a three-class cabin configuration with 316 seats, which includes 28 private business class suites with full-flat beds, 24 premium economy seats with extra legroom, and 264 spacious economy class seats.

The aircraft's seats sport the latest-generation Panasonic eX3 in-flight entertain-

ment system and HD screens to provide a superior flying experience.

Air India has placed firm orders for 250 new aircraft with Airbus.

With six A350-900s in its fleet, the airline will take deliveries of another 14 A350-900s and 20 A350-1000s over the next few years.

Recently, IndiGo placed a firm order for 30 Airbus A350-900 aircraft to expand its international network to long-haul destinations.

Patanjali Foods' profit falls 22% on sluggish demand

PATANJALI FOODS POSTED a 22% fall in fourth-quarter profit on Tuesday, as sluggish demand dragged the overall sales down in its mainstay edible oils business amid

surge in expenses. The Ruchi Gold oil maker's profit fell to ₹206 crore for the quarter ended March, from ₹264 crore a year earlier. Higher prices of everyday

items like milk and wheat flour have slowed demand for consumer goods in the rural regions, causing people to cut back their expenditures on other essentials as well as dis-

cretionary items. Patanjali Foods' revenue from the edible oils segment declined nearly 9% to ₹5,889 crore, limiting its overall revenue growth. The com-

pany's total expenses rose by 6% to ₹8,048 crore. However, the firm said it is optimistic about an increase in rural demand in the upcoming quarters. —REUTERS

IOL Chemicals and Pharmaceuticals Limited

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED 31 MARCH 2024

(₹ in Crore)

Sr. No.	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter ended		Year ended			Quarter ended		Year ended		
		31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from operations	511.44	528.77	595.93	2,162.86	2,242.68	511.44	528.77	595.94	2,162.86	2,242.72
2	Net Profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	37.77	32.24	87.53	182.64	189.49	37.20	32.09	87.04	181.65	188.65
3	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	37.77	32.24	87.53	182.64	189.49	37.20	32.09	87.04	181.65	188.65
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	28.19	23.23	65.27	135.42	139.98	27.62	23.08	64.78	134.43	139.14
5	Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income(after tax)]	28.50	23.34	66.06	134.13	139.78	27.93	23.19	65.57	133.14	138.94
6	Equity share capital	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71	58.71
7	Other equity (Reserves excluding revaluation reserve)	1,552.62	1,553.47	1,447.84	1,552.62	1,447.84	1,552.80	1,554.22	1,449.01	1,552.80	1,449.01
8	Earning per equity share of ₹10/- each (for continuing and discontinued operations) (not annualised except for the year ended 31-Mar-2024 & 31-Mar-2023)	4.80	3.96	11.11	23.07	23.84	4.71	3.93	11.03	22.90	23.70

NOTES:

- The above is an extract of the detailed format of audited financial results for the quarter and year ended 31st March 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these financial results is available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com & www.nseindia.com and on the Company's website www.iolcp.com.
- The above results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors in their respective meetings held on 14th May 2024.

By Order of the Board
For IOL Chemicals and Pharmaceuticals Limited
Sd/-
Vikas Gupta
Joint Managing Director
DIN: 07198109

Place: Ludhiana
Date: 14th May 2024

Regd Office: Village & Post Office Handiaya, Fatehgarh Channa Road, Barnala-148107, Punjab
Corporate Office: 85, Industrial Area 'A', Ludhiana-141003 (Punjab)
CIN: L24116PB1986PLC007030, Tel: +91-161-2225531-35, E-mail: contact@iolcp.com, www.iolcp.com

PLATINUM

PLATINUM INDUSTRIES LIMITED
(Formerly known as Platinum Industries Private Limited)
CIN: U24299MH2020PLC341637

Registered Office: Unit No. 841, 4th Floor, Solitare Corporate Park-8, Andheri Kuria Road, Andheri (E), Mumbai 400 093 Maharashtra India
Tel No. 22-49732818/22-28390688, Email: info@platinumindustriesltd.com, Website: www.platinumindustriesltd.com

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024 (Rs. in Millions)

S.N.	Particulars	Quarter Ended		Year Ended		
		March 31, 2024 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)
1	Total Income from Operations (net)	803.51	612.21	602.88	2,643.92	2,314.81
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	150.07	131.53	134.06	584.04	509.36
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	150.07	131.53	134.06	584.04	509.36
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	107.09	99.57	98.24	435.02	375.84
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	99.56	100.16	95.52	429.05	374.10
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	549.25	402.53	402.53	549.25	402.53
7	Other equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	2,762.11	216.26
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)	2.36	2.50	2.49	10.55	9.42
	a. Basic:	2.36	2.50	2.49	10.55	9.42
	b. Diluted:	2.36	2.50	2.49	10.55	9.42

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024 (Rs. in Millions)

S.N.	Particulars	Quarter Ended		Year Ended		
		March 31, 2024 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)
1	Total Income from Operations (net)	731.07	588.71	585.95	2,517.92	2,342.08
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	147.77	130.41	138.99	583.99	491.30
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	147.77	130.41	138.99	583.99	491.30
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	105.64	98.32	101.06	433.29	361.96
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	105.76	98.77	98.33	437.47	360.21
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	549.25	402.53	402.53	549.25	402.53
7	Other equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	2,729.19	177.17
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)	2.34	2.44	2.51	10.45	9.00
	a. Basic:	2.34	2.44	2.51	10.45	9.00
	b. Diluted:	2.34	2.44	2.51	10.45	9.00

Notes:

- The above standalone and consolidated audited financial results for the quarter and financial year ended March 31, 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on May 14, 2024. The Statutory auditors of the Company carried out an audit of the financial results for the quarter and financial year ended March 31, 2024.
- The above are an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and annual results are available on the Company's website at www.platinumindustriesltd.com and the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Platinum Industries Limited
Sd/-
Krishna Dushyant Rana
Chairman & Managing Director
DIN : 02071912

Place: Mumbai
Date: May 14, 2024

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY. THIS IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.

PAVNA INDUSTRIES LIMITED

Our Company was incorporated as 'Pavna Locks Private Limited', as a private limited company, in accordance with the provisions of the Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated April 19, 1994 issued by the RoC. Subsequently, our Company was converted into a public limited company and the name of our Company was changed to 'Pavna Locks Limited' and a fresh certificate of incorporation on November 13, 2000 was issued by the RoC. Thereafter, name of our Company was changed to 'Pavna Zadi Security Systems Limited' and a fresh certificate of incorporation dated November 17, 2000 was issued to our Company by the RoC. Thereafter, name of our Company was changed to 'Pavna Industries Limited' and a fresh certificate of incorporation dated May 21, 2019 was issued to our Company by the RoC.

Registered and Corporate Office: Vimlanchal, Hari Nagar, Alligarh, 202 001, Uttar Pradesh, India
Tel: +91 8006409332; **E-mail:** cs@pavnagroup.com; **Website:** www.pavna.in
Contact Person: Charu Singh, Company Secretary and Compliance Officer;
Corporate Identification Number: L34109UP1994PLC016359

OUR PROMOTERS: SWAPNIL JAIN AND ASHA JAIN

FOR PRIVATE CIRCULATION TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF PAVNA INDUSTRIES LIMITED (THE "COMPANY" OR THE "ISSUER") ONLY

ISSUE OF UPTO 48,72,000 EQUITY SHARES OF FACE VALUE ₹ 10 EACH ("RIGHTS EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE) (THE "ISSUE PRICE"), AGGREGATING UPTO ₹ [•] LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF [•] RIGHTS EQUITY SHARE(S) FOR EVERY [•] FULLY PAID-UP EQUITY SHARE(S) HELD BY THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON [•] (THE "ISSUE"). THE ISSUE PRICE FOR THE RIGHTS EQUITY SHARES IS [•] TIMES OF THE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 218 OF THE DRAFT LETTER OF OFFER.

Potential Bidders may note that the Company has, in consultation with the relevant stakeholders, decided to make certain updates in the sections titled "Summary of this Draft Letter of Offer", "Objects of the Issue" and "Risk Factors". Accordingly, the Draft Letter of Offer (DLOF), including the sections titled "Summary of this Draft Letter of Offer" on page 19, "Risk Factors" on pages 27, 28, 29, 36 and 38 and "Objects of the Issue" on pages 56-64 of the DLOF shall stand updated. Potential Bidders may note that in order to assist the Bidders to get a complete understanding of the updated information, the relevant portions of the DLOF updated as mentioned above have been included in this Addendum.

The above changes are to be read in conjunction with the DLOF and accordingly their references in the DLOF stand amended pursuant to this Addendum. The information in this Addendum supplements the DLOF and updates the information in the DLOF, as applicable. Please note that the information included in the DLOF, including to the extent stated in this Addendum, will be suitably updated, as may be applicable in the Letter of Offer, as and when filed with the RoC, the SEBI and the Stock Exchanges. Investors should read the Letter of Offer as and when filed with the RoC, the SEBI and the Stock Exchanges before making an investment decision in the Offer. All capitalized terms used in this Addendum shall, unless the context otherwise requires, have the meaning ascribed to them in the Letter of Offer.

The Rights Entitlements and the Rights Equities Shares have not been and will not be registered under the Securities Act or the securities laws of any state of the United States and may not be offered or sold in the United States of America or the territories or possessions thereof ("United States"), except in a transaction not subject to, or exempt from, the registration requirements of the United States Securities Act of 1933 ("Securities Act") and applicable state securities laws. The offering to which this Draft Letter of Offer relates is not, and under no circumstances is to be construed as, an offering of any Rights Equity Shares or Rights Entitlement for sale in the United States or as a solicitation therein of an offer to buy any of the Rights Equity Shares or Rights Entitlement. There is no intention to register any portion of the Issue or any of the securities described herein in the United States or to conduct a public offering of securities in the United States.

This Addendum shall be made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days, from the date of such filing with SEBI and will be available on their website www.sebi.gov.in, the websites of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com, the website of our Company at www.pavna.in and the website of the Lead Manager to the Issue i.e. PNB Investment Services Limited at www.pnbisl.com

On behalf of Pavna Industries Limited
Sd/-
Swapnil Jain
Managing Director

Place: Aligarh
Date: May 13, 2024

PANNA DEVI RAGHUNATH PRASAD KEDIA (PAN AAZPK1046P), holding 400 shares of Face Value Rs. 1/- in United Breweries Limited having its registered office at UB Tower, UB City, #24 Vittal Mallya Road, Bengaluru, Karnataka 560001 in Folio UB011609 Issuing Share Certificate Number 103408 with Distinctive Numbers from 1142931-1143330. I hereby give notice that the said Share Certificate(s) are lost and I have applied to the Company for issue of duplicate Share Certificate. The public is hereby warned against purchasing or dealing in anyway with the said Share Certificates. The Company may issue duplicate Share Certificates if no objection is received by the Company within 15 days of the publication of this advertisement, after which no claim will be entertained by the Company in that behalf.

Panna Devi Raghunath Prasad Kedia
Place : Mumbai Folio No:UB011609
Date : 15.05.2024

TRAVANCORE TITANIUM PRODUCTS LIMITED
Kochuvelli, Trivandrum - 695021
Ph: 0471-2501533, 2502163.
E-mail: rmtpti@gmail.com, rmt@tptd.in

e-TENDER NOTICE
Supply of Calcium Hydroxide Powder 2500 MTs e-tenders are invited in TWO BID system from experienced Manufacturers / Suppliers for the Supply of Calcium Hydroxide powder.
e-Tender No.: TTP/CD/RM/CA(OH)/2/2024-25/1 dated 02.05.2024

Tender ID : 2024_TTP_L 672293_1
Due date & time of bid submission : 24.05.2024 up to 6.00 p.m.

The tender shall be submitted only by online as e-tender through the portal www.etenders.kerala.gov.in.
For more details, please visit our website www.travancoretitanium.com

Sd/-
HOD (Comm)

Gujarat National Law University

Gandhinagar, Gujarat & Silvassa Campus, UT of DNH & DD
Attalika Avenue, Knowledge Corridor, Koba, Gandhinagar-382426 (Gujarat),
Email: contact@gnlu.ac.in Phone: 079-23276611/12

RECRUITMENT ADVERTISEMENT FOR GNLU-SILVASSA CAMPUS

Advertisement Reference No: GNLU-S/RP-01/2024

Applications are invited for the Academic Posts on Contractual basis for GNLU-Silvassa Campus. For detailed advertisement, kindly visit <https://www.gnlus.ac.in/careers/>.

Date: 13/05/2024 Registrar

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

LEAD MANAGER TO THE ISSUE **REGISTRAR TO THE ISSUE**

PNB Investment Services Limited
PNB Pragati Towers, 2nd Floor,
Plot No. C-9, G-Block, Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400 051
Maharashtra, India
Tel: +91 22 2653 2682
E-mail: mbd@pnbisl.com
Website: www.pnbisl.com
Contact Person: Srinath Nair/ Shivani Tapadia
Investor grievance e-mail: complaints@pnbisl.com
SEBI Registration No.: INM000011617

Link Intime India Private Limited
C-101, 1st Floor, 247 Park,
L.B.S. Marg, Vikhroli (West)
Mumbai 400 083
Maharashtra, India
Tel: +91 81 0811 4949
Email: Pavnaindustries.rights2024@linkintime.co.in
Website: www.linkintime.co.in
Investor grievance e-mail: pavnaindustries.rights2024@linkintime.co.in
Contact Person: Shanti Gopalkrishnan
SEBI Registration No.: INR000004058

ISSUE OPENS ON	ISSUE PROGRAMME	ISSUE CLOSES ON
[•]	LAST DATE FOR RECEIVING REQUESTS FOR APPLICATION FORMS	[•]

केतन तिरोडकर
यांना अटक

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेत्याबद्दल बदनामीकारक चित्रफीत समाजमाध्यमावर अपलोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या आठवड्यात तिरोडकर यांना एका जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात त्यांनी काही बदनामीकारक टिप्पणी केल्याचा आरोप होता. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी अपलोड केलेल्या व्हिडिओच्या संदर्भात सायबर पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

रवी राणा यांच्या खार येथील घरात चोरी

मुंबई : आमदार रवी राणा यांच्या खार येथील सवर्निवृत्त नोकरीने चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी नोकर अर्जुन मुखिया याचाचिरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार संदीप सुभाष ससे आमदार रवी राणा यांच्याकडे स्वीय साहाय्यक म्हणून काम करतात. खार येथील लाव्ही अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावर राणा यांच्या मालकीचे घर आहे. या सवर्निवृत्त अर्जुन मुखिया हा घरगुती म्हणून काम करतो. राणा यांनी ससे यांना फेब्रुवारी महिन्यात दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी कपाटात ठेवली होती. ससे नुकतेच खार येथील घरी आले असता त्यांना दोन लाख रुपये सापडले नाहीत.

अटल सेतूवरून धावणाऱ्या शिवनेरीची लाखोंची कमाई

तीन दिवसांत पाच लाख रुपयांचे उत्पन्न

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा प्रवासी भाड्यांतील विविध सवलतीमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. आता अटल सेतूवरून धावणाऱ्या विद्युत् शिवनेरीमुळे एसटीच्या तिजोरीत लाखोंची भर पडत आहे. अटल सेतूवरून ११ मे रोजीपासून दर अर्धा तासांने मुंबई - पुणे आणि पुणे - मुंबई ४३ फेऱ्या धावत आहेत. यातून १.१२५ प्रवाशांनी प्रवास केला असून एसटीला त्यातून ५ लाखांहून अधिक रुपये महसूल मिळाला आहे.

अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा सागरी सेतूवरील वाहनांची वारंवारता कमी झाल्याने, प्रवासी आणि पर्यटकांचा अटल सेतूला असणारा प्रतिसाद कमी झाल्याचे दिसून येते. जादा पथकर आकारणीमुळे अनेक वाहनचालक अटल सेतूवरून जाण्यास उत्साही नाहीत. याच वेळी अटल सेतूवरून धावणाऱ्या विद्युत् शिवनेरीच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. यात महिला प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून प्रवाशांकडून अतिरिक्त शिवनेरी बस चालवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे अटल सेतूवरून धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या विद्युत् शिवनेरी बसच्या फेऱ्यांमध्ये ११ मेपासून वाढ करण्यात आली. दादरवरून स्वारागेट/पुणे २०



११ ते १३ मे दरम्यानचा आढावा

विद्युत् शिवनेरीमधील प्रवासी संख्या

■ अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतर्गत (७५ वर्षांवरील प्रवासी - १७)

■ ६५ ते ७५ वर्षांदरम्यानचे ज्येष्ठ प्रवासी - ७२

■ महिला प्रवासी - ४२६ एकूण प्रवासी संख्या - १,१२५

विनासवलत उत्पन्न - ४,११,९०० रुपये

■ सवलत उत्पन्न - १,१८,८७५ रुपये

■ एकूण उत्पन्न - ५,३०,७७५ रुपये

■ दादरवरून स्वारागेट प्रवासी - ५९२ स्वारागेटवरून दादर प्रवासी - ५३३

■ ९ एप्रिल ते ३० एप्रिल प्रवासी संख्या - १,९०० प्रवासी

■ एकूण उत्पन्न ९.५५ लाख रुपये

■ १ ते १० मे प्रवासी संख्या - ५८२ प्रवासी

■ एकूण उत्पन्न - ३.३५ लाख रुपये

फेऱ्या आणि स्वारागेट/पुण्यावरून दादरसाठी २३ फेऱ्या अशा एकूण ४३ फेऱ्या धावत आहेत. शनिवारपासून या फेऱ्या वाढल्याने प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली. ११ ते १३ मे या तीन दिवसांत अटल सेतूमार्गे विद्युत् शिवनेरीमधून १,१२५ प्रवाशांनी प्रवास केला. यापैकी ३८ टक्के महिला प्रवासी होत्या. दादरवरून स्वारागेट गेल्या तीन दिवसांत ५९२ प्रवाशांनी प्रवास

केला. तर, स्वारागेट - दादर दरम्यानच्या ५३३ प्रवाशांनी प्रवास केला.

शिवनेरी ही प्रामुख्याने दादर-पुणे, स्वारागेट या मार्गावर धावते. अटल सेतू मार्ग विद्युत् शिवनेरी धावल्यास प्रवाशांच्या संख्येवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम असल्याचे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हरियाणातून लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या गुंडाला अटक

मुंबई: अभिनेता सलमान खान याच्या वॉट्सअप ग्रुपवर झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांनी हरपाल सिंह (३४) याला हरियाणातून अटक केली. विशेष मोक्का न्यायालयाने आरोपीला २२ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

सलमान खान गोळीबार प्रकरण

कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलला आरोपी हरपाल सिंहने अभिनेता सलमान खानच्या घराचे चित्रीकरण पाठवल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी खंडणी वसूल करण्याचे काम

हरपाल सिंह करीत होता.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, हरपाल सिंह याला हरियाणातील फतेहाबाद येथून सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. यापूर्वी अटक आरोपी

मोहम्मद रफीक चौधरी याला हरपाल सिंहने सलमानच्या घराची पाहणी करण्यास सांगितले होते. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या सागर पाल व विककी गुप्ता यांची चौधरीने दोन वेळा मुंबईत भेट घेतली होती.

OBEROI REALTY LIMITED					
Registered Office: Commerz, 3rd Floor, International Business Park, Oberoi Garden City, Goregaon (E), Mumbai - 400 063, India CIN: L45200MH1998PLC114818, E-mail ID: corporate@oberoiirealty.com, Website: www.oberoiirealty.com, Tel: +9122 6677 3333, Fax: +91 22 6677 3334					
EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024					
(Rs. in Lakh, except per share data)					
Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31/03/2024 Audited (Refer note 2)	31/03/2023 Audited (Refer note 2)	31/03/2024 Audited	31/03/2023 Audited
1	Revenue from Operations	1,31,477	96,143	4,49,579	4,19,258
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	96,846	33,059	2,46,688	2,00,347
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	96,846	33,059	2,46,688	2,00,347
4	Net Profit / (Loss) for the period after tax and Share of Profit / (Loss) of joint ventures (net) (after Exceptional and / or Extraordinary items)	78,803	48,029	1,92,660	1,90,454
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	78,771	48,016	1,92,517	1,90,393
6	Paid up Equity Share Capital	36,360	36,360	36,360	36,360
7	Other equity (excluding revaluation reserve and securities premium account)	-	-	10,64,844	9,01,416
8	Securities Premium Account	-	-	2,83,236	2,83,236
9	Net worth	13,84,441	12,21,012	13,84,441	12,21,012
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	2,49,522	3,94,409	2,49,522	3,94,409
11	Earnings Per Share (EPS)* (Face value of Rs.10 each)				
	1. Basic	21.67	13.21	52.99	52.38
	2. Diluted	21.67	13.21	52.99	52.38
12	Capital Redemption Reserve	5,710	5,710	5,710	5,710
13	Debentures redemption reserve	-	-	-	-
14	Debt equity ratio	0.18	0.32	0.18	0.32
15	Debt service coverage ratio	1.48	0.47	0.93	1.41
16	Interest service coverage ratio	15.02	3.89	8.48	7.39
* Not annualised, except year end Basic and Diluted EPS					
Notes:					
1. The above is an extract of the detailed format of Audited Consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2024 filed with the stock exchanges under regulation 33 and 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified ("SEBI LODR"). The full format of the Audited Consolidated and Standalone Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2024 are available on the Company's website at www.oberoiirealty.com and also on the stock exchange websites i.e., on BSE Limited at www.bseindia.com and on the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.					
2. The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the unaudited published year to date figures up to the third quarter of the respective financial year.					
3. At the Board Meeting held on May 14, 2024 the Board of Directors of the Company have declared 3rd interim dividend of Rs. 2 per equity share (20% of face value of equity share) in respect of the fourth quarter of the financial year 2023-2024. May 23, 2024 is the record date for the purpose of payment of the said dividend.					
4. The Board of Directors of the Company have recommended final dividend of Rs. 2 per share (20% of face value of equity shares) for the financial year 2023-24. The payment of dividend is subject to approval of the shareholders in the ensuing Annual General Meeting of the Company.					
5. For the other items referred in Regulation 52(4) of the SEBI LODR, pertinent disclosures have been made to the above stock exchanges and can be accessed on their websites stated above.					
6. The scheme of amalgamation of Oberoi Constructions Limited, Oberoi Mall Limited, and Evenstar Hotels Private Limited (collectively "the Transferor Companies") (all wholly owned subsidiary companies of the Company) with the Company ("Scheme") has been approved by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai vide its order dated February 28, 2024 ("Order"). The appointed date for the Scheme is April 1, 2022 and the Scheme has come into effect from March 29, 2024 i.e. the effective date. As a consequence thereof the Transferor Companies stand dissolved without winding up.					
The above business combination is evaluated under Ind AS 103 and considering that the Transferor Companies are ultimately controlled by the same entity (Oberoi Realty Limited) both before and after the business combination, the said transaction is a common control transaction and has been accounted using the pooling of interest method.					
Accordingly, the comparative financial information of the Company for the year ended March 31, 2023 and the year for the quarter ended March 31, 2023 included in these Standalone financial results has been adjusted to give effect of the merger of Transferor Companies with effect from April 1, 2022.					
7. The Company has opted to report consolidated financial results pursuant to regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The standalone financial results are summarised below:					
(Rs. in Lakh)					
Particulars	Quarter ended		Year ended		
	31/03/2024 Audited (Refer note 2)	31/03/2023 Audited (Refer note 2 & 6)	31/03/2024 Audited	31/03/2023 Audited (Refer note 6)	
Total revenue (including other income)	1,34,278	1,94,209	3,62,020	4,46,116	
Profit before tax	83,287	1,36,371	1,88,649	2,72,623	
Profit after tax	68,605	1,29,857	1,47,729	2,33,260	
For and on behalf of the Board Vikas Oberoi Chairman & Managing Director					
Mumbai, May 14, 2024					
Attention Members-registration of email id address					
In terms of the circulars issued from time to time by the Ministry of Corporate Affairs (MCA), and Securities and Exchange Board of India (SEBI), Oberoi Realty Limited will be sending its Annual Report for FY2023-24, and the Notice of 26th Annual General Meeting to be held in 2024 only by email to the members whose e-mail addresses are registered with the Company or with the Depository.					
Members holding shares in physical form and who have not yet registered their e-mail addresses for receiving documents in electronic form are requested to register their e-mail addresses by sending following details on cs@oberoiirealty.com : (A) their folio number, (B) their email id, and (C) scanned copy of their (i) share certificate (front & back), (ii) PAN card (self attested), (iii) Aadhar Card (self attested). Members holding shares in demat mode are requested to update their email address with their depository participant.					

राजस्थानमधून जप्त केलेल्या एमडीची मुंबईत विक्री

धाराशिव येथील बांधकाम व्यावसायिक, राजस्थानमधील वितरकाचा सहभाग

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई: राजस्थान येथील कारखाना व गोदावरीवर छाप टाकून जप्त करण्यात आलेला १०० कोटीहून अधिक किमतीचे मेफेडॉनचे (एमडी) मुंबईसह आसपासच्या परिसरात वितरण करण्यात येणार होते, अशी माहिती चौकशीत उघड झाली आहे. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोघांचा शोध सध्या सुरू आहे. उपायुक्त महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे यांच्या

पथकाने जोधपूर येथील एमडीच्या कारखान्यावर छाप टाकला होता. या संपूर्ण कारवाईत १०७ कोटी रुपयांचे एमडी, कच्चा माल व उपकरणे जप्त करण्यात आली होती. याप्रकरणातील प्रमुख आरोपी प्रशांत पाटील याला पुण्यातून अटक केल्यानंतर धाराशिव येथे बांधकाम व्यवसाय करणारा सचिन कदम व राजस्थानमधील अमली पदार्थांचा वितरक अनिल बिष्णोईचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी प्रशांत पाटील हा रसायनशास्त्रातील पदवीधर आहे आणि एका खाजगी कंपनीत काम

करत होता. एमडीमध्ये खूप पैसा असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने इंटरनेवरून ते बनवण्याचे तंत्र आत्मसात केले. सुमारे वर्षभरापूर्वी काही मित्रांच्या माध्यमातून तो सचिन कदमच्या संपर्कात आला. दोघांनी संगमठ करून एमडी बनवण्यासाठी धाराशिवमध्ये एमडीचा कारखाना सुरू केला. पण त्या काळात राज्यात एमडी कारखान्यांवर पोलीसांनी कारवाई केली. त्यामुळे त्याने धाराशिव येथील कारखाना बंद करून इतरत्र हलवण्याचे ठरवले. त्यानंतर कदमने अमली पदार्थ

वितरक अनिल बिष्णोईशी संपर्क साधला. त्याने जोधपूर येथील मोगरा खुर्द येथील जमीन मालक हुकूमराम चौधरी याच्याशी कदम व पाटीलची ओळख करून दिली. त्याच्या मदतीने राजस्थानमध्ये एमडीचा कारखाना उभा करण्यात आला.

तेथील एमडी मोटरगाडीतून महाराष्ट्रात आणण्यात येत होते. पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला कारखाना व गोदावरीतील एमडी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, विार परिसरात वितरित करण्यात येत होते.

PLATINUM INDUSTRIES LIMITED						
(Formerly known as Platinum Industries Private Limited)						
Registered Office: Unit No. 841, 4th Floor, Solitare Corporate Park-8, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai 400 093 Maharashtra India Tel No. 22-49732818/22-28390688, Email: info@platinumindustriesltd.com, Website: www.platinumindustriesltd.com						
EXTRACT OF STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024						
(Rs. in Millions)						
S.N.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		March 31, 2024 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)
1	Total Income from Operations (net)	803.51	612.21	602.88	2,643.92	2,314.81
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	150.07	131.53	134.06	584.04	509.36
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	150.07	131.53	134.06	584.04	509.36
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	107.09	99.57	98.24	435.02	375.84
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	99.56	100.16	95.52	429.05	374.10
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	549.25	402.53	402.53	549.25	402.53
7	Other equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	2,762.11	216.26
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)					
	a. Basic	2.36	2.50	2.49	10.55	9.42
	b. Diluted:	2.36	2.50	2.49	10.55	9.42
EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024						
(Rs. in Millions)						
S.N.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		March 31, 2024 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)
1	Total Income from Operations (net)	731.07	588.71	585.95	2,517.92	2,342.08
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	147.77	130.41	138.99	583.99	491.30
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	147.77	130.41	138.99	583.99	491.30
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	105.64	98.32	101.06	433.29	361.96
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	105.76	98.77	98.33	437.47	360.21
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	549.25	402.53	402.53	549.25	402.53
7	Other equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	2,729.19	177.17
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)					
	a. Basic	2.34	2.44	2.51	10.45	9.00
	b. Diluted:	2.34	2.44	2.51	10.45	9.00
Notes:						
1. The above standalone and consolidated audited financial results for the quarter and financial year ended March 31, 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on May 14, 2024. The Statutory auditors of the Company carried out a Audited results for the quarter and financial year ended March 31, 2024.						
2. The above are an extracts of the detailed format of Quarterly and Annually Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and annually results are available on the Company's website at www.platinumindustriesltd.com and the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.						
For Platinum Industries Limited sd/- Krishna Dushyant Rana Chairman & Managing Director Date: May 14, 2024 DIN : 02071912						

राम रत्ना वायर्स लिमिटेड									
(CIN: L31300MH1992PLC067802)									
मॉड कर्वालय: राम रत्ना टाऊर्स, व्हिक्टोरिया मिल कंपाउंड (सुटोपिया सिटी), पांडुरंग बुधा कर्म मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३									
दूरध्वनी: +९१-२२-२५९४ ०००९ • २५९२ ४१४६ • ईमेल आयडी: investorrelations.rwl@rrglobal.com • वेबसाईट: www.rrshramik.com									
३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता एकल आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सार									
(₹ लाखाने)									
अ क्र.	तपशील	एकल				एकत्रित			
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
		(₹ २ पहा)	(₹ २ पहा)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(₹ २ पहा)	(₹ २ पहा)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१.	प्रचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६७४९३.४४	६४२०६.०९	२६५५१४.०४	२३२८१६.८८	८०३३८.५९	७२४५१.३५	२९८३२४.७९	२६४९५९.८७
२.	निव्वळ नफा (करापूर्वी, अपवादामक आणि/ किंवा असाधारण वस्तू)	१८३४.१२	१८१९.८१	६८८४.५५	५७१४.५१	२३४१.५७	२१९७.६६	७४६४.०३	६४४०.८२
३.	निव्वळ नफा (करापूर्वी, अपवादामक आणि/ किंवा असाधारण वस्तूनंतर)	१८३४.१२	१८१९.८१	६८८४.५५	५७१४.५१	२३४१.५७	२१९७.६६	७४६४.०३	६४४०.८२
४.	करानंतर निव्वळ नफा (कंपनीच्या मालकांचे भाग) अपवादामक आणि/ किंवा असाधारण वस्तूनंतर)	१५६०.१५	१३८२.५४	५०३९.६८	४२९०.६९	१७६०.०७	१५०६.३१	५२२६.१५	४४८९.२२
५.	कालावधीकरिता एकू								